

उल्हासनगर महानगरपालिका

आ क्रं/ उमपा/करवि/ यु १/२११/२२
टोकन क्र. १५१३

सादर

विषय:- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणुन नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. ०९१००१५०२०१००

अर्जदार यांनी दिनांक २५/०७/२०२२ रोजी श्री/श्री. सुरेश्वर शैली
पत्ता:- वि. २५ वॉ. १. १, उत्तराश्रम २-१
मालमत्ता क्र. ०९१००१५०२०१०० (जुना क्र. १/१२३) महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार व्यक्ती म्हणुन नावाची नोंद करणेकरिता अर्ज दाखल केला आहे.

त्यानुसार महानगरपालिका कर आकारणी नोंदवहीत श्री/श्री. सुरेश्वर शैली
या नावाची नोंद असुन मिळकताचे एकूण क्षेत्रफळ ३६ सग आहे.

तरी अर्जदार यांनी आपल्या नावाची नोंद करणेकरिता अर्जासोबत सादर केलेले कागदपत्रांचा तपशिल खालीलप्रमाणे.

१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२-२३ करिता सादर केले आहे
२. श्री सुरेश्वर शैली (लिडन देवा) श्री सुरेश्वर शैली (लिडन देवा) २०२२-२३ (अ. क्र. ७७१/२२) दि. २५.०५.२२
३. श्री सुरेश्वर शैली (अ. क्र. ७७२/२२) दि. २५.०५.२२
४. दि. १६.०७.२२ रोजीचे विलंबातली वृत्तापत्तातील पेपरमुद्रा
५. प्रतीपात्र

उपरोक्त कागदपत्रांमध्ये नांव हस्तांतरणाची नोंद करणेंस कर निरीक्षक यांचे अहवाला करिता सादर.


वे
(वैशाली चौधरी)
लिपीक

विषयाकित प्रकरणी सादर करण्यात येते की सदरमिल मिळकतीची मनापा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करण्यात येते. सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्या अनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मालमत्ता क्र. ०९१००१५०२०१०० करिता श्री/श्री. सुरेश्वर शैली अशी नोंद वर्ष २०२२-२३ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.

गणेश शिंदे/ दशराम डोभाळे
कर निरीक्षक युनिट क्र. १

उप कर निर्धारक व संकलक, युनिट क्र. १ ते ४

जेटानंद करमवंदानी
कर निर्धारक व संकलक



As Presenty
(प्रियंका राजपुत)
उप आयुक्त (कर)



No. UMC:TD:UNIT- 1 / 279/2022
Token No. 14173

Dt. 28/07/2022
SR.NO.9/1523

To,
SHRI. NOOR ISLAM RAINI
NR BLK A-7,
ULHASNAGAR-1

Sub : Mutuation of Entry as a Occupier in respect of Property bearing
SR.NO.9/1523 -of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated 25/07/2022

Sir,


Your name has been entered in place of **MULCHAND K. PRAJAPATI** under Ward No. 09 Property No. **09AO015020100** as a person primarily liable to Property Tax The Entry in the assessment book is mutated on the basis of the following documents.

1. Copy of Agreement For Sale Index - II, and Release Deed Of No. ----- DT.-----
Registered & with Registrar of assurance/Deed Of Declaration
2. Conveyance Deed (CD) No.----- Dt -----
3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar No.----- Dt -----
4. Partition deed registered with Registrar of assurance No.----- Dt -----
5. GIFT DEED registered with Registrar of assurance No.----- Dt -----
6. MORTGAGE DEED registered with Registrar of assurance No.----- Dt -----
7. Lease deed registered with Registrar of assurance No.----- Dt -----
8. Letter of Administration granted by No No.----- Dt -----
9. Death Certificate of deceased No.----- Dt -----
10. Indemnity bond /Possession Notary No.772/2022 Dt. 24/05/2022
11. Objection Notice published in the News paper Namely **BITTAM BATMI** No.----- Dt . 16/07/2022
12. Registered Will No.----- Dt -----
13. Probate of will No.----- Dt -----
14. Heir ship Certificate issued by competent court No.----- Dt -----
15. Unregistered Instrument attested by namely Notary **AGREEMENT FOR SALE** No. 771/2022 Dt. 24/05/2022

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.

Approved by

D-MC



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal corporation